

मोकळा श्वास
 सोडून घावे सर्व पाश
 करावा मुक्त विहार
 बंधनातून ठहावे शिकामे
 घावा स्वप्नांना वेगळा आकार
 सुरेल मॅफीलीत ठहावे शुंद
 वेगाम विवशंना करावे मोकळे
 सुंदर निरगनाच्या ह्यावा आस्वाद
 नेकलत आपणाय करावे मनाचे सोहळे
 वाशवत जावे आपुल्याच स्वप्नात
 ह्यावा क्षणिक आनंद
 क्षणभर का होईना फक्त आणि
 फक्त आपणाय लुटावा मनसोक्त आनंद



सौ. अस्मिता बालेकर
 वंदेमातरम्, नवाशेनगर
 अमरावती.